

University of Allahabad E-Tender Notice. Tender Notice no. 05/UE/ALLD/2019-19. Date: 08.06.2019. University of Allahabad invites E-tenders from eligible CPWD registered Contractors in appropriate category for (a) Repairing & painting work at Department of Law (b) PL interlocking paver, P/F grill and drainage system parking area in front of Tilak Bhawan, UoA, Allahabad.

Gujarat Informatics Limited. Block No. 2, 2nd Floor, C & D Wing, Karmayogi Bhavan, Sector-10A, Gandhinagar, Gandhinagar, Department of Science & Technology, Govt. of Gujarat. (Tender No. HWT070619554).

BENGAL CHEMICALS & PHARMACEUTICALS LTD. (A Govt. of India Enterprise). Purchase Dept. 6 Ganesh Chunder Avenue, Kolkata-700 013 • Phone 033 2237-1525/1526

GUJARAT ENERGY TRANSMISSION CORPORATION LTD. 7th floor, Sardar Patel Vidyut Bhavan, Race Course, Vadodra - 390 007. e-TENDER NOTICE OF GETCO CORPORATE OFFICE, VADODARA. e-tender has invited for following tenders.

NMDC Limited (A Government of India Enterprise). 10-3-311/A, CASTLE HILLS, MASAB TANK, HYDERABAD - 500 028. CIN: L13100AP1958GOI001674. E-AUCTION SALE OF ROUGH DIAMONDS FROM NMDC DIAMOND MINING PROJECT, MAJHGAWAN, PANNA.

ISMT Limited. Regd. Office : Lunak Towers, Viman Nagar, Pune - 411014. Phone : 020-41434100 Fax : 020-26630779. E-mail : secretarial@ismt.co.in. Website : www.ismt.com. CIN : L27109PN1999PLC016417. NOTICE Pursuant to Regulations 29 & 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on June 14, 2019 inter-alia, to consider the Audited Financial Results for the quarter & year ended March 31, 2019. Further details will be available on the Company's website www.ismt.com & Stock Exchanges' website www.bseindia.com & www.nseindia.com.

NLC India Limited 'Navratna' - Government of India Enterprise. Regd. Office : First Floor, No.8, Mayor Sathiyamurthy Road, FSD, Egmore Complex of Food Corporation of India, Chetpat, Chennai - 600 031. Corp. Office : Block-1, Neyveli-607 801, Cuddalore District, Tamil Nadu. CIN No.: L93090TN1956GOI003507, Website: www.nlcindia.com

Head Office: Lokmangal, 1501, Shivaji Nagar, Pune-411005. CORRIGENDUM TO RFP FOR EMPANELMENT OF AGENCIES FOR DUE DILIGENCE VERIFICATION. Table with columns: S.No., Existing, Revised.

YES Asset Management (India) Limited. 602B, 6th Floor, Indiabulls Finance Centre (IFC) 1 & 2, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai - 400 013. Website: www.yesamc.in. Tel. No.: +91(22) 4082 7600 Fax No.: +91 (22) 4082 7653. Email: clientservice@yesamc.in CIN - U65990MH2017PLC294178. NOTICE-CUM-ADDENDUM NO. 13/2019. NOTICE-CUM-ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION ("SAI") OF YES MUTUAL FUND. Change in composition of the Board of Directors of YES Trustee Limited ("Trustee Company").

DOMESTIC COMPETITIVE BIDDING. Sealed Bids in English (One Original and Six identical copies) are invited by NLC India Limited, Neyveli for IMPLEMENTATION OF SAP ERP PHASE-II - IMPLEMENTATION OF LOGISTIC MODULES OF SAP IN NLC India Limited as per the details given below: Tender No.: CO CONTS / 0015H / CO / SAP ERP Phase-II / 2019, dt. 04.06.2019. B.G. Amount: ₹ 30,00,000/- Cost of tender document: ₹ 20,000/- Tender document sale period : 18-06-2019 to 19-07-2019. Last Date & Time for receipt of bids : 20-07-2019 upto 14.30 Hrs. Date & Time of opening of Bids (Part-I) : 20-07-2019 at 15.00 Hrs. Date of Pre-Bid Conference: On 01-07-2019 @ 11.00 Hrs. For further details such as Qualifying Requirements, Detailed scope of work etc., please visit our website: www.nlcindia.com/econts.nlcindia.com or Central Public Procurement Portal (CPPP) of Government of India website www.eprocure.gov.in or contact the Chief General Manager / Contracts, Corporate Office, NLC India Ltd., Neyveli-607801, Cuddalore District, Tamil Nadu, India. Telephone No.:04142-252210, & 251620 Fax No. 04142-252026, 252645 / 252646. email id: gmconts_co@nlcindia.in. NOTICE INVITING TENDERS FOR SUPPLIES (e-Tender Notices S.No.1&2) S.No. Tender Ref./Scope of supplies & Qty. reqd. 1. UNIT :MM COMPLEX:ENQ /19-20/000417/MM05 (05) dt.23-05-2019: Procurement of 2 Items of Seamless Tubes. Due date of opening:20-06-2019. 2. PTE. NO/19-20 / 000481 / MM01 (06), dt. 23-05-2019 : 9 Items of Cam Wheel Shaft & Return Wheel Shaft. Due date of opening: 24-06-2019. FOR e-TENDER DOCUMENTS/DETAILS/CORRIGENDUM VISIT: www.nlcindia.com NEYVELI BOOK FAIR 2019: 5th to 14th JULY 2019

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

JSW Steel (Salav) Limited. Regd Office: - Welspun City, Village Versamed, Taluka Anjar, Kutch Anjar, Gujarat - 370110. CIN: U27100GJ2008PLC064145 Tel: 02836-661111. BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH, AT AHMEDABAD CP (CAA) 62 OF 2019 IN CA (CAA) 151 OF 2018. In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013) AND In the matter of Sections 230 read with Section 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 AND In the matter of Scheme of Amalgamation of Dolvi Minerals & Metals Private Limited ("DMPL" or "the Transferor Company 1") AND Dolvi Coke Projects Limited ("DCPL" or "the Transferor Company 2") AND JSW Steel Processing Centres Limited ("JSPCL" or "the Transferor Company 3") AND JSW Steel (Salav) Limited ("JSW Salav" or "the Transferor Company 4") WITH JSW Steel Limited ("JSW Steel" or "the Transferee Company") AND their respective shareholders ("the Scheme" or "this Scheme"). JSW STEEL (SALAV) LIMITED, a company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered address at Welspun City, Village Versamed, Taluka Anjar, Kutch Anjar, Gujarat - 370 110, India. CIN:U27100GJ2008PLC064145 ...The Petitioner Company. NOTICE OF PETITION. A petition under Section 230 read with Section 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013, for Scheme of Amalgamation of Dolvi Minerals & Metals Private Limited ("DMPL" or "the Transferor Company 1") AND Dolvi Coke Projects Limited ("DCPL" or "the Transferor Company 2") AND JSW Steel Processing Centres Limited ("JSPCL" or "the Transferor Company 3") AND JSW Steel (Salav) Limited ("JSW Salav" or "the Transferor Company 4") WITH JSW Steel Limited ("JSW Steel" or "the Transferee Company") AND their respective shareholders ("the Scheme" or "this Scheme") was presented by JSW STEEL (SALAV) LIMITED / the Petitioner Company on the 6th day of June, 2019, and the said petition is fixed for hearing before Ahmedabad Bench of National Company Law Tribunal on 21st day of June, 2019. Any person desirous of supporting or opposing the said petition should send to the petitioner's advocate, notice of his intention, signed by him or his advocate, with his name and address, so as to reach the petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where he seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same. Place: Ahmedabad Date : 7th June, 2019 Sd/- Mrs. Dharmishtha Raval Advocate for Petitioner Company Address: M/s. Raval & Raval Advocates, 21-23, Laxmi Chambers, Opp. Old High Court, Ahmedabad, Gujarat - 380 014

Motilal Oswal Mutual Fund. Motilal Oswal Asset Management Company Limited. Registered & Corporate Office : 10th Floor, Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025. Toll Free No. : 81086 22222, (022) 4054 8002 • Email : mfservice@motilaloswal.com • CIN No.: U67120MH2008PLC188186 • Website: www.motilaloswalmf.com and www.mostshares.com. Notice cum Addendum to the Scheme Information Document and Key Information Memorandum of the Schemes of Motilal Oswal Mutual Fund. Notice is hereby given that Motilal Oswal Trustee Company Limited, the Trustee to Motilal Oswal Mutual Fund (MOMF), has decided that there will be no exit load charged on a switch-out from Regular to Direct plan within the same scheme for the Schemes of MOMF with effect from June 10, 2019. This shall be applicable for all existing and new investments under the Regular Plan. All other terms and conditions of exit Load will remain same. Investors are requested to refer to the terms and conditions mentioned in the form. The Trustee/AMC reserves the right to change/modify the terms and conditions. This notice cum addendum forms an integral part of the Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of the Schemes of MOMF. All other contents remain unchanged. For Motilal Oswal Asset Management Company Limited (Investment Manager for Motilal Oswal Mutual Fund) Sd/- Aashish P Somaiya Managing Director & Chief Executive Officer. Place : Mumbai Date : June 7, 2019 MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

RELIANCE MUTUAL FUND. Wealth Sets You Free. Sponsors: Reliance Capital, Nippon Life Insurance Company. RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED (CIN - L65910MH1995PLC220793). Registered Office: Reliance Centre, 7th Floor, South Wing, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055. Tel No. +91 022 3303 1000 • Fax No. +91 022 3303 7662 • www.reliancecmf.com. NOTICE CUM ADDENDUM NO. 27.

Reinvestment of Dividend Payout for Dividend amount less than ₹ 100. Notice is hereby given that Reliance Mutual Fund ("RMF")/ Reliance Nippon Life Asset Management Limited ("RNAAM") has decided to mandatorily reinvest Dividend Payout for Dividend amount less than ₹ 100 with effect from June 10, 2019. The following changes in the Scheme Information Document ("SID") / Key Information Memorandum ("KIM") / Statement of Additional Information ("SAI") (wherever as applicable) shall be incorporated of the respective schemes of RMF. Following details shall be incorporated under the para titled "Plans and Options" of the SID: • In case a unitholder has opted for dividend payout option, the minimum amount for dividend payout shall be ₹ 100 (net of dividend distribution tax or any other statutory levy), else dividend would be mandatorily reinvested. The dividend would be reinvested in the same scheme / plan by issuing additional units of the scheme at the prevailing ex-dividend Net Asset Value per unit on the record date. There shall be no exit load on the redemption of units allotted as a result of such reinvestment of dividend. • Mandatory reinvestment of dividend would not be applicable to Unit holders holding units in Demat form, and if dividend is declared in any applicable scheme, the amount will be paid out or reinvested as per the option selected by the unit holders. • Dividend declared will be compulsorily paid out under the "dividend payout" option of all schemes, for which fresh subscriptions are discontinued with effect from October 01, 2012 as per notice-cum-Addendum no. 63 dated September 28, 2012. Investors are requested to note that the mandatory reinvestment of dividend declared under the dividend payout option where the dividend amount is less than ₹ 100 is available in all the existing and prospective schemes of RMF except Reliance Tax Saver (ELSS) Fund and Reliance Retirement Fund. This addendum shall form integral part of the SID, KIM & SAI (wherever applicable). All the other provisions of the SID, KIM & SAI except as specifically modified herein above shall remain unchanged.

NOTICE CUM ADDENDUM NO. 28. A. Discontinuation of payment mode viz. Mobile Money Identifier ("MMID") and Mobile PIN ("MPIN") under Interbank Mobile Payment Service (IMPS) for Subscription/(s). Notice is hereby given that Reliance Mutual Fund ("RMF")/ Reliance Nippon Life Asset Management Limited ("RNAAM") has decided to discontinue payment mode viz. Mobile Money Identifier ("MMID") and Mobile PIN ("MPIN") under Interbank Mobile Payment Service (IMPS) for Subscription/(s) in RMF schemes with immediate effect. This facility was introduced through addendum No. 44 dated August 03, 2012. B. Modification of web links for transactions through Reliance Mutual Fund Application. Investors are requested to note that for the transactions through RMF application, the web links http://reliancecmf.com and http://reliancecmf.com shall be considered as "official point of acceptance". The existing web links http://m.reliancecmf.com and http://m.reliancecmf.com shall cease to be operative with immediate effect. Paragraph related to "Special Products / Facilities" in the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of all the existing eligible schemes of RMF and para titled "How to apply?" in the Statement of Additional Information shall be modified accordingly. This addendum shall form integral part of the SID, KIM & SAI (wherever applicable). All the other provisions of the SID, KIM & SAI except as specifically modified herein above shall remain unchanged. For RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED (Asset Management Company for RELIANCE MUTUAL FUND) Sd/- June 07, 2019 Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. MUTUAL FUNDS Sahi Hai

APOLLO TYRES LTD. CIN: L25111KL1972PLC002449. Registered Office: 3rd Floor, Areekal Mansion, Panampilly Nagar, Kochi-682036, India. Tel No: +91 484 4012046, Fax: +91 484 4012048. Email: investors@apolloytyres.com | www.apolloytyres.com. NOTICE. Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF). This Notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ("the Rules"). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividend to IEPF authority and transfer of shares in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years or more to IEPF. The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF under the Rules for taking appropriate action(s). The Company has also uploaded complete details of the concerned shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF on its website at www.apolloytyres.com under the "Investors/Shareholders information" section. Shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred to IEPF. Shareholders whose dividend is unclaimed for the financial year 2011-12 and onwards are requested to claim the unclaimed dividend within three months from the date of this notice by sending a formal letter duly signed by all the joint holders along with (i) Self attested copy of PAN card (ii) Certified copy of Address Proof and mentioning the Email ID (if any), the telephone contact no.(s) and the Cancelled blank cheque bearing name of the shareholder, at the Company's Share Department at - Apollo House, 7 Institutional Area, Sector - 32, Gurgaon (Haryana)- 122 001. The said application should reach the Company within three months from the date of this notice failing which the Company would initiate necessary action for transfer of shares to the IEPF without any further notice, in accordance with the Rules. In the event of failure to claim the dividend before the time period mentioned above, new share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities if you are holding shares in physical form. Hence, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed as cancelled. If you are holding shares in Demat form, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF. Shareholders may note that both the unclaimed dividend amount and the shares transferred can be claimed from the IEPF Authority by making an online application in the prescribed form IEPF-5 available at www.iepf.gov.in and by sending the physical copy of the same duly signed along with requisite documents to the Company at the above mentioned address for verification of the claim. In case Shareholders have any queries on the subject matter or the Rules, they may contact the Company's Share Department at - Apollo House, 7 Institutional Area, Sector - 32, Gurgaon (Haryana)- 122001, Ph: 0124 2721611/612, email : investors@apolloytyres.com. For Apollo Tyres Ltd Sd/- Seema Thapar Date: June 07, 2019 Place: Gurgaon Company Secretary & Compliance Officer

FORTIS HEALTHCARE LIMITED. Corporate Identity Number: L85110PB1996PLC045933. Regd. Office: Fortis Hospital, Sector 62, Phase - VIII, Mohali, Punjab, 160062. Tel.: +91-172-5096001, Fax: +91-172-5096221. Email: secretarial@fortishealthcare.com | Website: www.fortishealthcare.com. NOTICE TO MEMBERS.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has on June 7, 2019 completed the (a) circulation of Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form through email to the Members whose email id's are registered in the Depository records and (b) dispatch of the same in physical mode along with a pre-paid Business Reply Envelope to the other Members, for seeking the consent of Members through Postal Ballot including e-voting by way of special resolutions as detailed in the Postal Ballot Notice. The Company has appointed Mr. Ramit Rastogi, Company Secretary in Whole-time Practice (C.P. No. 18465) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process and also to scrutinize the voting process in a fair and transparent manner. The Voting rights of Members shall be reckoned on the cut-off date i.e. May 24, 2019. Members are requested to note that facility of voting by electronic means (e-voting) is available to all the Members. Members can cast their e-votes at the website https://evoting.karvy.com/. Voting process through Postal Ballot as well as e-voting shall commence from June 8, 2019 at 1000 Hours and end on July 7, 2019 at 1700 Hours. Postal Ballot forms received after 1700 Hours on July 7, 2019, shall not be valid and voting whether by post or by electronic means shall not be allowed beyond the said date. The results of the postal ballot will be declared on Monday, July 8, 2019 on or before 1600 Hours at the corporate office of the Company at Tower A, Unitech Business Park, Block F, South City-1, Sector 41, Gurugram - 122001. The same will also be hosted at the website of the Company at www.fortishealthcare.com and of Karvy Fintech Private Limited at https://evoting.karvy.com/ and that of NSE Limited - www.nseindia.com and BSE Limited - www.bseindia.com. In case of non-receipt of Postal Ballot form, a Member can download the Postal Ballot Form from the link https://evoting.karvy.com or www.fortishealthcare.com and obtain a duplicate copy thereof. Any query or grievance in relation to voting by Postal Ballot including voting by electronic means may be addressed to the Company Secretary at secretarial@fortishealthcare.com and/or einward.ris@karvy.com. The members who are not the members of the Company as at May 24, 2019 should treat this notice for information purposes only. For Fortis Healthcare Limited Sd/- Sumit Goel Company Secretary Membership No.: F6661 Date: June 7, 2019 Place: Gurugram

TIL LIMITED. [CIN: L74999WB1974PLC041725]. Regd. Office : 1, Taratolla Road, Garden Reach, Kolkata 700 024. Tel : 033 6633 2000, 2469 3732-36, Fax : 033 2469 2143/3731. Website : www.tilindia.in, Email : secretarial.department@tilindia.com. NOTICE TO SHAREHOLDERS (For transfer of shares to Investor Education and Protection Fund).

NOTICE is hereby given to the Shareholders of TIL LIMITED ("the Company") that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended (hereinafter called "the Rules"), all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, shall be transferred by the Company to the DEMAT Account in the name of Investor Education and Protection Fund ("IEPF") pursuant to the Rules. The unpaid / unclaimed dividends have been transferred from time to time as per the applicable provisions of the Companies Act, 2013 (hereinafter referred to as the Act) to the Central Government / Investor Education and Protection Fund (IEPF). Next due date for such transfer would be on 07.09.2019 with regards to the Final dividend paid for the financial year ended 31.03.2012. The Company has already sent Intimation at the latest available address individually to each of the shareholder(s) whose shares are liable to be transferred to IEPF under the Rules, requesting them to take necessary action on or before 31.07.2019. The full details of such shareholders including their names, folio number or DP ID-Client ID and the number of shares due for transfer are also available on the website of the Company www.tilindia.in. Shareholders are requested to verify the details of their share(s) liable to be transferred to the IEPF Authority. Notice is further given to all such shareholders to forward the requisite documents as mentioned in the aforesaid Intimation to the Registrar & Share Transfer Agents by 31.07.2019 with a request for claiming the unpaid dividend for the year ended 31.03.2012 (final dividend) onwards so that the shares are not transferred to IEPF. In the event, no communication is received from such Shareholders, the Company will be constrained to transfer the shares to IEPF, without any further notice, by following the procedure notified under the Rules, which is as under: i. In case of shares held in Physical form: by issuing New Share Certificate(s) and thereafter transferring the same to the Demat Account of the IEPF Authority. ii. In case of shares held in Demat form: by transfer of the said Shares directly to the Demat account of the IEPF Authority. Concerned shareholders may please note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of issue of the New Share Certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical shares to the IEPF Authority. Shareholders can claim back from the IEPF Authority the shares so transferred as well as unclaimed dividends and corporate benefits accruing on such shares, if any, by following the process prescribed in the Rules. No claim shall lie against the Company with respect to the unclaimed dividend and shares transferred to the IEPF pursuant to the Rules. In case shareholders have any query on the subject matter and the Rules, they may contact the Company or the Company's Registrars & Share Transfer Agent, C B Management Services (P) Limited, P-22, Bondel Road, Kolkata - 700 019 [Phone : (033) 2280-6692 / 93 / 94/ 4011-6700 /18 / 24 /42, Fax (033) 4011-6739; E-mail: rta@cbsml.com]. For TIL Limited Sekhar Bhattacharjee Company Secretary Place : Kolkata Date : 07.06.2019

